

तंत्र

तज्ञांचे म्हणणे

एका वाचकाने आम्हाला विचारले :
गुंतवणुकीच्या या जगात २६ वर्षीय महिलेने
पहिले पाऊल कसे टाकावे?

विशेषज्ञांचे असे म्हणणे आहे कि



नीलम मंत्री,
भागीदार, मिडास टच

उपलब्ध असणाऱ्या विविध गुंतवणुकीचे ज्ञान आणि त्यासंबंधी असणारी जोखीम महिलांनी तज्ज्ञांकडून प्राप्त करून घ्यावी आणि त्यानंतर गुंतवणुकीचे स्वरूप निवडावे. तरुण गुंतवणुकदारांकरिता एसआयपी हा एक सोपा मार्ग आहे.

प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी एक जोखीम असते - विविध गुंतवणुकीमध्ये विविध प्रकार असतात. एकाच ठिकाणी तुम्ही सर्व गुंतवणूक करू नका. निश्चित ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यात महिलांना अधिक फायदा मिळतो. याशिवाय गृहकर्जांमध्ये त्यांना अधिक लाभ मिळतो. ५ ते १० वर्षांच्या दीर्घ गुंतवणुकीमध्ये महिलांनी पैसे गुंतवू नयेत, तर त्यांनी एफडी (बचतीचे १०-१५ टक्के), एमएफ (बचतीचे ८०-६० टक्के) आणि पीपीएफ (बचतीची उर्वरित रक्कम) अशा तऱ्हेने आपल्या पैशांची गुंतवणूक करावी. काही उर्वरित निधी असल्यास त्यांच्यासाठी ईटीएफ हादेखील एक पर्याय उपलब्ध आहे. सेक्शन ८० सी नुसार कराच्या बचतीकरिता म्युच्युअल फंड अतिशय उपयुक्त आहेत हे लक्षात ठेवावे.